



श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
सामान्य प्रशासन विभाग

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील

कलम 4 (1) (ख) नुसार प्रसिध्द करावयाची माहिती.

(अद्यावत दि. ३१/०१/२०२६ अखेर)

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (एक)

■ श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामाचा व कर्तव्याचा तपशिल:-

१	कार्यालय व सार्वजनिक प्राधिकरणाचे नांव	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
२	संपूर्ण पत्ता	मु.पो. शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर. (महाराष्ट्र) - १०९४२३.
३	कार्यालय प्रमुख	अधिक्षक
४	कोणत्या खात्याच्या अधीनस्त हे कार्यालय आहे ?	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
५	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो?	मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
६	कार्यक्षेत्र: भौगोलिक	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांचे प्रशासकीय कार्यालय.
७	अंगीकृत व्रत (Mission)	साईभक्तांना सेवा सुविधा - पुरविणेकामी कर्मचारी वर्ग व्यवस्थापन करणे तसेच, संस्थान मालमत्तेचे संगोपन करणे.
८	ध्येय धोरण (Vision)	साईभक्तांना चांगल्या सेवा - सुविधा पुरविणेसाठी आवश्यकतेनुसार विभागांना कर्मचारी / अधिकारी पुरविणे. नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना तात्काळ सेवा - सुविधा पुरविण्याचे कार्य करणे.
९	प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता (वंशवृक्षाचा तक्ता जसा असतो, तसा काढून, प्रत्येक पातळीवर कार्यक्षेत्र व सर्पकाच्या पत्याशी त्याची जोड घालून दाखवावी.)	संरचनेचा तक्ता सोबत पुढील पानावर जोडला आहे.
१०	कार्यालयाची वेळ आणि दूरध्वनी क्रमांक	सकाळी 10.00 ते दुपारी 01.30 व दुपारी 2.00 ते सायं. 6.00 दूरध्वनी क्रमांक:- (02423) 258755, 258751 to 258754, 258756 to 258761, 258762 ई मेल :- establishment@sai.org.in संकेतथथळ :- www.sai.org.in
११	साप्ताहिक सुट्टी	रविवार

संरचनेचा तक्ता

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी

रचना, कार्य व कर्तव्य याचा तपशिल: -

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांनी साईभक्तांना सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांचे अधिपत्याखाली विविध विभाग सुरु केलेले आहेत. त्यापैकी सामान्य प्रशासन विभाग कार्यरत आहे. त्याची रचना, कार्य व कर्तव्य यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

➤ रचना: -

* सामान्य प्रशासन विभाग *

(परिशिष्ट) “अ”

मा. व्यवस्थापन समिती



मुख्य कार्यकारी अधिकारी



उप मुख्य कार्यकारी अधिकारी



प्रशासकीय अधिकारी



- | | | |
|--|---|---|
| (I) | (II) | (III) |
| <ul style="list-style-type: none"> ■ सामान्य प्रशासन विभाग ■ विधी विभाग ■ कामगार विभाग ■ सभा कामकाज विभाग ■ माहिती तंत्रज्ञान विभाग ■ मागास वर्ग कक्ष ■ खरेदी विभाग ■ श्री साई प्रसादालय विभाग ■ लाडू व बर्फी प्रसाद निर्मिती ■ कॅन्टीन विभाग ■ बगीचा विभाग ■ मालमत्ता विभाग | <ul style="list-style-type: none"> ■ श्री साईबाबा भक्तनिवासस्थान ■ द्वारावती भक्तनिवासस्थान ■ साईप्रसाद निवासस्थान ■ साई आश्रम भक्तनिवासस्थान ■ साई धर्मशाळा ■ अभिलेख कक्ष ■ आरोग्य विभाग ■ फायर अँड सेफ्टी ■ वाहन विभाग ■ संरक्षण विभाग ■ जनसंपर्क विभाग ■ मंदिर विभाग ■ भांडार विभाग | <ul style="list-style-type: none"> ■ श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालय ■ श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूल ■ श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ■ माहिती अधिकार ■ मुंबई कार्यालय ■ प्रकाशने विभाग ■ सी सी टी व्ही विभाग ■ श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था. |

कार्यकारी
अभियंता तथा
प्रशासकीय
अधिकारी



- बांधकाम विभाग
- विद्युत विभाग
- पाणी पुरवठा विभाग
- मेकॅनिकल विभाग
- ध्वनीक्षेपन विभाग

मुख्य
लेखाधिकारी




- लेखाशाखा विभाग

वैद्यकीय
संचालक



- श्री साईनाथ रुग्णालय
- श्री साईबाबा हॉस्पिटल



➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (दोन)

■ या प्राधिकरणातील / कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा

अ.नं.	अधिकार पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्य
०१	प्रशासकीय अधिकारी (प्रतिनियुक्तीवरील)	०२	- संस्थानचे एकूण विभागाचे कामकाजावर पर्यवेक्षण करणे. - दैनंदिन चालणा-या कार्यालयीन कामकाजाच्या फाईल तपासून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे सादर करणे. - भक्तांना तात्काळ सेवा - सुविधा पुरविणेसाठी आवश्यक ते बदल करणेबाबतची कार्यवाही करणे.
०२	अधिक्षक	०१	- सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत आस्थापना, उत्सव, शैक्षणिक संकुल, भक्तमंडळ सभासद, आवक टपाल, पगार बील, पी.एफ, जावक टपाल, झेराक्स इ. विषयी दैनंदिन चालणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, कामकाज करून निर्णय घेणे. - वेळोवेळी मा. व्यवस्थापन समितीचे निर्णयानुसार होणा-या निर्णयांची कार्यवाही करून घेणे. - इतर विभागाकडून आलेले कर्मचारी मागणी प्रस्ताव, नव्याने कर्मचारी भरती, अंतर्गत पदोन्नती देणेबाबतची कार्यवाही करून घेणे. - माहिती अधिकार विषयी आलेल्या अर्जावर तसेच आलेल्या टपालावर वेळीच कार्यवाही करून घेणे. - कार्यालयाचे दैनंदिन कामकाजात येणा-या अडचणी सोडविणे. - वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यालयीन कामकाज करणे.
०३	वरिष्ठ लिपीक	०	सामान्य प्रशासन विभागांतर्गत आस्थापना, उत्सव, शैक्षणिक संकुल, भक्तमंडळ सभासद, आवक टपाल, पगार बील, पी.एफ, जावक टपाल, झेराक्स इ. कार्यासने आहेत. त्यातील प्रामुख्याने चालणा-या कामांचा तपशील:- - मा. व्यवस्थापन समितीचे सभेसमोर सादर करावयाच्या टिपण्या तयार करणे. - शासकीय तसेच सेवायोजन कार्यालय संबंधीत पत्रव्यवहार पहाणे. - शासन स्तरावरील प्रलंबीत प्रस्तावांचा पाठपुरावा करणे. - मासिक पगारबिले तपासून लेखाशाखा विभागाकडे वेळीच सादर करणे. - मा. व्यवस्थापन समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचे निर्देशानुसार कामाची पूर्तता करणे. - भविष्य निर्वाह निधी संबंधीचे कामकाजावर पर्यवेक्षण तसेच मासिक भरणा करणेबाबतची कार्यवाही करणे.

			- भक्तमंडळ सभासद तसेच देणगीदार यांना पत्रव्यवहार / निमंत्रण पत्रिका पाठविणेची कार्यवाही करून घेणे. - शिष्यवृत्ती संबंधीत कामकाज पाहणे. - माहिती अधिकार अंतर्गत आलेले अर्ज तपासून पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे. - जात प्रवर्ग, अपंग आरक्षणाविषयीचे तक्ते, रजिष्टर तपासणे. - वरिष्ठांच्या आदेशानुसार दैनंदिन कार्यालयीन कामकाज करणे.
०४	लिपीक - टंकलेखक	१६	सामान्य प्रशासन विभागांतर्गत आस्थापना, उत्सव, शैक्षणिक संकुल, भक्तमंडळ सभासद, आवक टपाल, पगार बील, पी.एफ, जावक टपाल, झेराक्स इ. कार्यासने आहेत. त्यातील प्रामुख्याने चालणा-या कामांचा तपशिल:- - दैनंदिन आवक - जावक प्रकरणांच्या नोंदी वर्कशिफ्ट मध्ये घेणे. - आवश्यकतेनुसार डेडस्टॉक नोंदी करणे. - विभागासाठी खरेदी केलेल्या मालाचे बीले तपासून लेखाशाखा विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे. - वेळावेळी होणा-या श्रींच्या उत्सवासंबंधी कामकाज करणे. - दैनंदिन आवक - जावक प्रकरणांची कार्यवाही करणे. - मासिक पगार बिले तयार करणे. - वेळावेळी होणा-या निर्णयानुसार कर्मचा-यांचे फरक बीले तयार करणे तसेच त्याअनुषंगीक कामकाज करणे. - कार्यालयासाठी लागणारे वार्षिक साहित्य खरेदी करणेबाबतची कार्यवाही करणे. - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व त्याअनुषंगीक काम करणे. - मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचेकडे येणारे प्रस्ताव / फाईल्सच्या नोंदी ठेवणे. - वरिष्ठांच्या आदेशानुसार संगणकीय टिपण्या तयार करून देणे. - कर्मचारी भरती, पदोन्नती, सेवापुस्तक तसेच त्याअनुषंगीक दैनंदिन कामकाज करणे. - शिष्यवृत्ती बाबतचे प्रस्ताव तयार करणे, मा. व्यवस्थापन समितीची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करणे. - सामान्य प्रशासन विभागांतर्गत विविध वर्कशीटनुसार दैनंदिन कामकाज करणे. - माहिती अधिकार विषयी आलेले अर्ज रजिष्टरला नोंदवून ज्या त्या

			- विभागाकडे पाठवून मुदतीत संपूर्ण कार्यवाही पूर्ण करणे. - श्रींचे उत्सवाचे वेळी भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पत्रिका पाठविणेचे संपूर्ण तयारी करणे. - भक्तांना काऊंटरवर उदी – प्रसाद वाटणेकामी पुरवठा करणे. - वरिष्ठांच्या आदेशानुसार दैनंदिन कार्यालयीन कामकाज करणे.
०५	झेरॉक्स ऑपरेटर	०२	- विभागाचे मागणीनुसार जेरोक्स काढून देणे. - जेरोक्ससाठी व सामान्य प्रशासन विभागासाठी लागणारी आवश्यक स्टेशनरी भांडार विभागाकडून मागणी / खरेदी करणे. - जेरोक्स मशिनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर नविन मशिन खरेदी करणेबाबतची कार्यवाही करणे. - जेरोक्स मशिन विषयी वार्षिक कॉन्ट्रॅक्ट तसेच आवश्यक ते साहित्य खरेदी करणेबाबतची कार्यवाही करणे. - वरिष्ठ सांगतील ती सर्व कामे करणे.
०६	शिपाई / मदतनीस	१९	- कार्यालय, संगणक व टेबलची साफ सफाई करण्याचे काम करणे. - पोष्टातून दैनंदिन येणारे टपाल आणणे. - दैनंदिन टपालाचे वाटपाचे काम करणे. - कागदपत्रांचे फायलींग करणे. - आवश्यकतेनुसार वरिष्ठांना फाईल काढून देणे. - वरिष्ठ सांगतील ती सर्व कामे करणे.

➤ **मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (तीन)**

निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली:-

- श्री साईबाबा संस्थान अधिनियम, २००४ व श्री साईबाबा संस्थान कर्मचारी आकृतीबंधातील तरतुदीनुसार दैनंदिन कामकाज करून घेणे. तसेच आवश्यकतेनुसार कर्मचारी भरती / पदोन्नती बाबतची कार्यवाही करणे. विभागवार दैनंदिन चालणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे. आवश्यकतेनुसार प्रशासकीय तसेच आस्थापना विषयक कामकाजाबाबत महाराष्ट्र शासन तसेच शासकीय कार्यालये यांची मदत घेऊन कामकाजात सुसूत्रता आणणे.

➤ **मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (चार)**

कार्य पार पाडण्यासाठी ठरविण्यात आलेली मानके:

- संस्थान अधिनियम, कर्मचारी आकृतीबंध तसेच प्रस्तावीत सेवाप्रवेश नियम विचारात घेऊन ज्या त्या विभागाकडील कामाची आवश्यकता व नव्याने सुरु करावयाचे प्रकल्प इत्यादी बाबी विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येते.

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (पाच)

कामासंबंधी सर्वसामान्यपणे नियम:-

- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी अधिनियम -२००४, शासनाने मान्यता दिलेला कर्मचारी आकृतीबंध, मॉडेल स्टॅडींग ऑर्डर, प्रस्तावीत नियम आणि अभिलेख.

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (सहा)

नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण: -

- राज्य शासनातील प्रचलित पद्धतीप्रमाणे वर्गवारी निश्चित करून विहित प्रवर्गानुसार दस्तऐवज वेळोवेळी अभिलेख कक्षाकडे जमा करण्यात येतात.

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (सात)

धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील .

- वर्तमानपत्रातील व संस्थानचे संकेतस्थळावरील जाहिरातीद्वारे / निवेदनाद्वारे.

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (आठ)

- संस्थेचा एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण, आणि त्या मंडळाच्या, परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकींची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहे किंवा कसे याबाबतचे विवरण.

- अतिमहत्वाचे निर्णय वगळता इतर कार्यवृत्ते वरिष्ठांच्या परवानगीने जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत.

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (नऊ)

या कार्यालयाच्या अधिका-यांची व कर्मचा-यांची निर्देक्षिका (दि.३१/०१/२०२६ रोजीची स्थिती):

अ.क्र.	अधिकार पद	अधिकारी वा कर्मचारी नांव	नोकरीवर रुजू झाल्याचा दिनांक	संपर्कासाठी दूरध्वनी क्र.
१	प्रशासकीय अधिकारी (प्रतिनियुक्तीवरील)	श्री. संदिपकुमार पुंडलिकराव भोसले,	१२/०५/२०२४	०२४२३-२५८७२३
२	प्रशासकीय अधिकारी (प्रतिनियुक्तीवरील)	श्रीमती प्रज्ञा भास्कर महांडुळे	१२/०५/२०२३	०२४२३-२५८७२०
३	प्र.अधिक्षक	श्री. रामदास निवृत्ती कोकणे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५५

४	लिपीक – टंकलेखक	श्री. दिनेश दिलीप कानडे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५२
५	लिपीक – टंकलेखक	श्री. बबन गंगाधर भडांगे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७१७
६	लिपीक – टंकलेखक	श्री. रमेश दत्तात्रय दाभाडे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७६१
७	लिपीक – टंकलेखक	श्री. महेंद्र वसंतराव मुरडे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५९
८	लिपीक – टंकलेखक	श्री. अनिल चंद्रभान तांबे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५३
९	लिपीक – टंकलेखक	श्री. अर्जुन सुकदेव फटांगरे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५९
१०	लिपीक – टंकलेखक	श्री. अतुल ज्ञानेश्वर कुंभकर्ण	०५/१२/२००६	०२४२३-२५८७६४
११	लिपीक – टंकलेखक	श्री. रमेश भिमराज तरकसे	०४/१२/२००६	०२४२३-२५८८११
१२	लिपीक – टंकलेखक	श्री. बाळू भाऊसाहेब चौधरी	०४/१२/२००६	०२४२३-२५८७१६
१३	लिपीक – टंकलेखक	श्री. राजेंद्र अशोक लोखंडे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५९
१४	लिपीक – टंकलेखक	श्री. सुनिल मधुकर साखरे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५६
१५	लिपीक – टंकलेखक	श्री. धृपत आण्णासाहेब तांबे	०५/१२/२००६	०२४२३-२५८७५४
१६	लिपीक – टंकलेखक	श्री. सुनिल सुर्यभान तुरकणे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५८
१७	लिपीक – टंकलेखक	श्री. रावसाहेब चंद्रभान कासार	२८/०१/२००९	०२४२३-२५८७५७
१८	लिपीक – टंकलेखक	श्री. संदिप अशोक बनकर	१६/०९/२०२२	०२४२३-२५८७५७
१९	कुपन विक्रेता	श्री. सखाराम यादव डांगे	०५/१२/२००६	०२४२३-२५८७६४
२०	झेरॉक्स ऑपरेटर	श्री. पदमाकर पांडूरंग आव्हाड	०४/१२/२००६	०२४२३-२५८७६०
२१	झेरॉक्स ऑपरेटर	श्री. देविदास विश्वनाथ जगताप	०४/१२/२००६	०२४२३-२५८७६०
२२	मदतनीस	श्री. पोपट आनंदराव धनेश्वर	०६/०३/१९८९	--
२३	मदतनीस	श्री. गुलामरसुल गुलामहबीब पठाण	२०/०६/१९९३	--
२४	मदतनीस	श्री. बापु भगवान भामरे	०४/१२/२००६	--
२५	मदतनीस	श्री. ज्ञानेश्वर बाळकृष्ण खोंड	०४/१२/२००६	--
२६	मदतनीस	श्री. कैलास तात्याबा डांगे	०४/१२/२००६	--
२७	मदतनीस	श्री. प्रदिप माधव महाले	०४/१२/२००६	--
२८	मदतनीस	श्री. विजय तुकाराम गायकवाड	०४/१२/२००६	--
२९	मदतनीस	श्री. प्रकाश आनंदा गायकवाड	०४/१२/२००६	--
३०	मदतनीस	श्री. सुभाष वसंत जरांगे	०४/१२/२००६	--
३१	मदतनीस	श्री. प्रमोद सोपान बकरे	०४/१२/२००६	--
३२	मदतनीस	श्री. गणेश सिताराम गिरे	०४/१२/२००६	--
३३	मदतनीस	श्री. गणपत निवृत्ती कोटकर	०५/१२/२००६	--
३४	मदतनीस	श्री. पोपट सखाराम कोळे	०५/१२/२००६	--
३५	मदतनीस	श्री. राजेंद्र भिमराज जाधव	०५/१२/२००६	--
३६	मदतनीस	श्री. दिपक कारभारी जगताप	०५/१२/२००६	--
३७	मदतनीस	श्री. संदिप आप्पासाहेब डांगे	०५/१२/२००६	--
३८	मदतनीस	श्री. प्रविण भाऊसाहेब भिसे	०७/०६/२००७	--
३९	मदतनीस	श्री. विठ्ठल बाळासाहेब कोते	१६/०९/२०२२	--
४०	मदतनीस	श्री. साईअमृत बाळासाहेब डांगे	१६/०९/२०२२	--

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (दहा)

- अधिका-याला व कर्मचा-याला मिळणारे मासिक वेतन (माहे - जानेवारी, २०२६)
(७ व्या वेतन आयोगानुसार)

अ.नं.	नांव	पद	मासिक वेतन (मुळ वेतन)
०१	श्री. संदिपकुमार पुंडलिकराव भोसले	प्रशासकीय अधिकारी (प्रतिनियुक्तीवरील)	८२४००
०२	श्रीमती प्रज्ञा भास्कर महांडुळे	प्रशासकीय अधिकारी (प्रतिनियुक्तीवरील)	७४२००
०३	श्री. रामदास निवृत्ती कोकणे	प्र.अधिक्षक	३४३००
०४	श्री. दिनेश दिलीप कानडे	लिपीक – टंकलेखक	३४३००
०५	श्री. बबन गंगाधर भडांगे	लिपीक – टंकलेखक	३४३००
०६	श्री. रमेश दत्तात्रय दाभाडे	लिपीक – टंकलेखक	३४३००
०७	श्री. महेंद्र वसंतराव मुरडे	लिपीक – टंकलेखक	३४३००
०८	श्री. अनिल चंद्रभान तांबे	लिपीक – टंकलेखक	३४३००
०९	श्री. अर्जुन सुकदेव फटांगरे	लिपीक – टंकलेखक	३११००
१०	श्री.अतुल ज्ञानेश्वर कुंभकर्ण	लिपीक – टंकलेखक	३४३००
११	श्री. रमेश भिमराज तरकसे	लिपीक – टंकलेखक	३४३००
१२	श्री. बाळू भाऊसाहेब चौधरी	लिपीक – टंकलेखक	३१४००
१३	श्री. राजेंद्र अशोक लोखंडे	लिपीक – टंकलेखक	३१४००
१४	श्री. सुनिल मधुकर साखरे	लिपीक – टंकलेखक	३१४००
१५	श्री. धृपत आण्णासाहेब तांबे	लिपीक – टंकलेखक	३१४००
१६	श्री. सुनिल सुर्यभान तुरकणे	लिपीक – टंकलेखक	३४३००
१७	श्री. रावसाहेब चंद्रभान कासार	लिपीक – टंकलेखक	३४३००
१८	श्री. संदिप अशोक बनकर	लिपीक – टंकलेखक	२११००
१९	श्री. सखाराम यादव डांगे	कुपन विक्रेता	२७६००
२०	श्री. पदमाकर पांडूरंग आव्हाड	झेरॉक्स ऑपरेटर	२८२००
२१	श्री. देविदास विश्वनाथ जगताप	झेरॉक्स ऑपरेटर	२८२००
२२	श्री. पोपट आनंदराव धनेश्वर	मदतनीस	३७९००
२३	श्री. गुलामरसुल गुलामहबीब पठाण	मदतनीस	३५७००
२४	श्री. बापु भगवान भामरे	मदतनीस	२५०००
२५	श्री. ज्ञानेश्वर बाळकृष्ण खोंड	मदतनीस	२५०००
२६	श्री. कैलास तात्याबा डांगे	मदतनीस	२४२००
२७	श्री. प्रदिप माधव महाले	मदतनीस	२५०००
२८	श्री. विजय तुकाराम गायकवाड	मदतनीस	२५०००
२९	श्री. प्रकाश आनंदा गायकवाड	मदतनीस	२४२००
३०	श्री. सुभाष वसंत जरांगे	मदतनीस	२५०००
३१	श्री. प्रमोद सोपान बकरे	मदतनीस	२५०००

३२	श्री. गणेश सिताराम गिरे	मदतनीस	२४२००
३३	श्री. गणपत निवृत्ती कोटकर	मदतनीस	२५०००
३४	श्री. पोपट सखाराम कोळे	मदतनीस	२२८००
३५	श्री. राजेंद्र भिमराज जाधव	मदतनीस	२५०००
३६	श्री. दिपक कारभारी जगताप	मदतनीस	२५०००
३७	श्री. संदिप आप्पासाहेब डांगे	मदतनीस	२५०००
३८	श्री. प्रविण भाऊसाहेब भिसे	मदतनीस	२५०००
३९	श्री. विठ्ठल बाळासाहेब कोते	मदतनीस	१६०००
४०	श्री. साईअमृत बाळासाहेब डांगे	मदतनीस	१६०००

➤ मा.अ.अ. २००५ कलम ४ (१) (ख) (अकरा)

योजनांचा तपशिल, प्रस्तावीत खर्च, प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प, आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल.

वार्षिक अंदाजपत्रक २०२५-२०२६

अ.नं.	तपशील	मंजूर रक्कम
०१	यंत्रसामुग्री-फ्रॅक्सींग, झेरॉक्स व उदीप्रसाद मशिन दुरुस्ती / देखभाल तसेच प्लास्टीक रोल खरेदी.	१०,००,०००
०२	पोस्टेज खर्च, प्रिपेड प्लेन, विंडो पाकीटे व लेबर स्टिकर (उत्सव व इतर कामांसाठी)	६५,००,०००
०३	ॲडव्होकेट फी	३,००,०००
०४	गणवेश खर्च	९५,००,०००
०५	कर्मचारी राज्य विमा (ESIC)	४०,००,०००
०६	मोटर इंधन व देखभाल दुरुस्ती खर्च	२५,०००
०७	प्रवास खर्च	४,००,०००
०८	चौकशी अधिकारी मानधन खर्च, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कार्यगट समिती मानधन खर्च.	५,००,०००
०९	किरकोळ खर्च	३,००,०००
१०	कर्मचारी प्रशिक्षण खर्च	५,००,०००
११	उत्सव खर्च, (निमंत्रण पत्रिका छपाई व इतर खर्च)	२३,००,०००
१२	स्थायी कर्मचा-यांच्या पाल्यांचा शैक्षणिक शुल्क परतावा	७५,००,०००
१३	अस्थायी कर्मचा-यांच्या पाल्यांचा शैक्षणिक शुल्क परतावा	७५,००,०००
१४	कामगार कल्याण खर्च	३,००,०००
१५	भविष्य निर्वाह निधी	९,००,००,०००
१६	कंत्राटी कर्मचारी खर्च	६५,००,०००
१७	संस्थान कर्मचारी वेतन, भत्ते मुंबई कार्यालयासह	१,०५,००,००,०००
	एकूण रक्कम:	१,१८,७१,२५,०००

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (बारा)

अर्थसाहाय्य कार्यक्रमाच्या अमलबजावणीची रित तसेच वाटप केलेल्या रकमा आणि कार्यक्रमांच्या लाभाधिका-यांचा तपशील.

- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी अधिनियम - २००४ यांच्या कलम १७ (२) (ण) व कलम २१ (२) (एक) (दोन) च्या तरतुदींना अधीन राहून सामान्य प्रशासन विभागामार्फत देणेत आलेले अनुदान.

अ.नं.	लाभ धारकाचे संपूर्ण नांव आणि पत्ता	दिलेल्या अनुदानाची रक्कम
०१	निरंक	...

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (तेरा)

ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील:-

- निरंक

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (चौदा)

विभागाकडे इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती:-

- निरंक

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (पंधरा)

माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेली माहिती:-

- निरंक

➤ मा.अ.अ. 2005 कलम 4 (1) (ख) (सोळा)

जन माहिती अधिका-यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील:-

- सहायक जन माहिती अधिकारी:-

अ.क्र.	सहायक जन माहिती अधिका-याचे नांव	अधिकार पद	संपूर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	सोपविण्यात आलेल्या कामाच्या स्वरूपानुसार	लिपीक - टंकलेखक	(०२४२३) २५८७६३, ५२

- जन माहिती अधिकारी -

अ.क्र.	जन माहिती अधिका-याचे नांव	अधिकार पद	संपूर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	श्री. रामदास निवृत्ती कोकणे	प्र. अधीक्षक	(०२४२३) २५८७५५

■ प्रथम अपीलीय प्राधिकारी: -

अ.क्र.	अपीलीय अधिका-याचे नांव	अधिकार पद	संपूर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	श्री. संदिपकुमार भोसले	प्रशासकीय अधिकारी	(०२४२३) २५८७२३

➤ मा.अ.अ. २००५ कलम ४ (१) (ख) (सतरा)विहीत करण्यात येईल अशी इतर माहिती.

■ निरंक
